



Regd. & Correspondence Office: 317, Maker Chamber V, 221, Nariman Point, Mumbai - 400 021. INDIA

Tel No.: 22823852/53 / CIN - L40102MH1979PLC021614 / Email: kratoseail@gmail.com/dvfl@rediffmail.com

22nd May, 2024

To
The Manager - CRD
BSE Limited,
P. J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001.

Scrip Code: 501261

Dear Sir / Madam,

Sub.: Newspaper advertisement for audited financial results for the quarter and year ended 31st March, 2024.

We enclosed herewith the copy of the public notice for the audited financial results for the quarter and year ended March 31, 2024.

Kindly take above on record and acknowledge receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully, For **Kratos Energy & Infrastructure Limited**

Rajesh Raghunath Pawar Wholetime Director (DIN:00232533)

PUBLIC NOTICE During her lifetime one Smt. Gaurabai Kashinath Gaikwad was absolutely seized and possessed off and otherwise well and sufficiently entitled of share, right, title and premises being Flat No. 303 admeasuring about 225 sq. ft. carpet area on the 3rd floor in the "A" Wing of the Building known as "SHRI HANUMANTA APARTMENT SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED situated at Bamanwada, M.C. Chhagla Marg Vile Parle (East), Mumbai - 400 099 (hereinafter referred to as "the said premises"), and was also entitled to Share Certificate No. 59 for 5 shares of Rs. 10/each bearing distinctive nos. from 291 to 295 (both inclusive) (hereinafter referred to as the said shares") in the capital of the society. The said Smt. Gaurabai Kashinath Gaikwad died intestate at Mumbai on 31/01/2022 leaving behind her five married daughters viz. (i) Mrs. Vimal Sonu Jadhav alias Vimal Kashinath Gaikwad. (ii) Mrs. Pushpa Tipu Jadhav alias Pushpa Kashinath Gaikwad, (iii) Mrs. Shobha Manik Jadhav alias Shobha Kashinath Gaikwad. (iv) Mrs. Saniivani Raiu Jadhav alias Sanjivani Kashinath Gaikwad (v) Mrs. Sumati Rajendra Jadhav alias Sumat Kashinath Gaikwad, and two sons viz. (i) Mr. Ratan Kashinath Gaikwad (since deceased) and (ii) Mr. Shashikant Kashinath Gaikwad, as her only heirs and legal representatives as per the law of succession by which she was governed at the time of her death. The said Ratan Kashinath Gaikwad also died on 17/10/1997 leaving behind him his widow Smt. Chandrabhaga Ratan Gaikwad as his only heir and legal representative as per the law of succession by which he was governed

The said legal heirs viz. (i) Smt Chandrabhaga Ratan Gaikwad alongwith (ii) Mrs. Vimal Sonu Jadhav alias Vimal Kashinath Gaikwad, (iii) Mrs. Pushpa Tipu Jadhav alias Pushpa Kashinath Gaikwad, (iv) Mrs. Shobha Manik Jadhav alias Shobha Kashinath Gaikwad, (v) Mrs. Sanjivani Raju Jadhav alias Sanjivani Kashinath Gaikwad and (vi) Mrs. Sumati Rajendra Jadhav alias Sumati Kashinath Gaikwad became absolutely seized off and otherwise well and sufficiently entitled to the said premises and the said shares.

at the time of his death

By a Release Deed dated 16/05/2024 the said (i) Smt. Chandrabhaga Ratan Gaikwad alongwith (ii) Mrs. Vimal Sonu Jadhav alias Vimal Kashinath Gaikwad, (iii) Mrs. Pushpa Tipu Jadhav alias Pushpa Kashinath Gaikwad, (iv) Mrs. Shobha Manik Jadhav alias Shobha Kashinath Gaikwad, (v) Mrs. Sanjivani Raju Jadhav alias Sanjivani Kashinath Gaikwad and (vi) Mrs. Sumati Raiendra Jadhav alias Sumati Kashinath Gaikwad as the "Releasors" therein and Mr. Shashikant Kashinath Gaikwad as the 'Releasee" therein, the Releasors therein out of natural love and affection have released and relinquished their share, right, title and interest in the said premises and the said shares in favour of the Releasee absolutely and forever. The said Release Deed dated 16/05/2024 is duly registered vide Sr. No. BDR-17/8537/2024 dated 16/05/2024.

Any persons having or claiming any right, title or interest in the said premises or the said shares thereof by way of sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at the office at Society Office, within 14 days from the date of publication of this notice failing which all such right, title or interest shall be deemed to have been waived. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No. 303 admeasuring about 225 sq. f carpet area on the 3rd floor in the "A" Wing o the Building known as "SHRI HANUMANTA APARTMENT SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" situated at Bamanwada M.C. Chhagla Marg, Vile Parle (East) Mumbai - 400 099.

Share Certificate No. 59 for 5 shares of Rs. 10/- each bearing distinctive nos, from 291 to 295 (both inclusive).

> Shri Hanumanta Apt. SRA CHS Ltd Bamanwada, Vile Parle (E), Mumbai - 400 099.

rice is hereby given on behalf of my nt MR. NAZAR MOHAMMAD RASHID

NOTICE

Shill Kamesh M Mishika and Shilling Savitabeth R Mishika are joint Member of Kandori Nagar Co-Operative Housing Society Ltd. having address at 199-215, Panjrapole Road, Mumbai-400 004 and holding ROOM No. **310** in the building of the society, Shri RAMESH M MISHRA died on 12.10.2012 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heir/s

or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property within a period 15 days from the publication of this notice, with copies

of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of society. If no claims/objections are received

within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property in such manner as is provided under the bye-laws of the society. The

claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be deal with in the manner provided under the bye-laws of

the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the Secretary/Manager of the society between 01.30 P.M. to 03.30 P.M.

from the date of publication of the notice till the date of expiry of its

For and on behalf of

The Kandori Nagar Co-op. Housing Society Ltd.

Sd/-OM R KOTHARI

Shri RAMESH M MISHRA and Shrimati SAVITABEN R MISHRA

KHAN, who is the absolute owner of Shop
No.07, Ground floor, M.K. Tower NO.U/, Ground Hoor, M.K. Hower, Pakeezah Complex, Kausa, Mumbra, Dist. Thane-400 612, bearing Survey No. 126, Hissa No. 3 (Part). Further the original Builder Agreement (First Agreement) dated 02-04-1991 entered between M/S PAKEEZAH BUILDERS & DEVELOPERS AND MRS. SUGRA BI & NASEEM BANU SHAIKH and the Second Agreement entered MRS. SUGRA BI & NASEEM BANU SHAIKH and the Second Agreement entered between MRS. SUGRA BI & NASEEM BANU SHAIKH and the Second Agreement entered between MRS. SUGRA BI & NASEEM BANU SHAIKH AND MRS. MALLIKA RIJWAN SHAIKH (Khan) in respect of the aforesaid Shop has been lost or misplaced for which complaint to the above two agreements were lodged with Mumbra Police Station on dated 01-02-2012 and the certificate in respect of the same was issued. Further my client has lost the certificate of the said two lost agreements for which complaint wood lost agreements for which complaint No. 732/2024. Any person who finds the said Agreements OR the lost agreement certificate should intimate to the undersigned & if any person or persons, Bank, Financial Institution having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, way of inheritance, share, sale, mortgage way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise or having above agreement/s are hereby called upon to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/her such claim of any with all supporting documents failing which my client will deal with the said shop in any manner and thereafter if any of such person/s claim shall be treated as waived & not binding on my client.

Under my instruction

PUBLIC NOTICE

Under my instruction (MR. NAZAR MOHAMMAD RASHID KHAN)

Place: Mumbai

जाहीर सुचना

तमाम जनतेला याद्वारे सुचीत करण्यात येते की सागर पार्क

को. ओप.हा.सो.लि चे सभासद व सदानिका क. ३०५

तिसरा मजला सागर पार्क सोसायटी, सागरशेत पेट्रोलपंप

च्या समोर, वसई पश्चिम ता. वसई जि. पालघर या

मिळकतीचे मालक मयत वेरोनिका रॉजर मिस्कीटा हे

होते व दि. २/११/२०२१ रोजी मयत झाले असून त्यांच्या

मृत्युपश्चात सदर सदनिका त्याताल शेअर्स सहित त्यांचे

हस्तांतरीत करावयाचे ठरविले आहे. जर इतर कोणत्यार्ह

व्यक्तीला वा संस्थेला वर उल्लेख केलेल्या सदनिका

संदर्भात कोणताही हक्क दावा आणि हितसंबंध असल्यास

ते सदरची सुचना प्रसिध्द झाल्यापासून २१ दिवसात पुष्टयर्थ

कागदपत्रासोंबत आमच्या सोसायटीच्या पत्यावर लेखी

स्वरूपात पाठवावे अन्यथा असे दावे त्यागित व अधित्यागित

समजण्यात येतील व सदर सदनिका त्यातील शेअर्स सहित

श्री. रॉजर स्टीफन मिस्कीटा यांच्या नावे कायदेशीर रीत्या

सचिव (सागर पार्क को. ओप. हा. सो .िल)

दि. २२/०५/२०२४

हस्तांतरीत करण्यात येतील याची नोंद घ्यावी.

ै श्री. रॉजर स्टीफन मिस्कीटा यांच्या नावे सोसायटीने

SHAIKH FAIZ AHMED Date:22/05/2024 (Advocate High Cour Office: AA/46 Naseem Baug, Shadi Mahal Hall Roa Amrut Nagar, Mumbra, Dist. Thane - 400612. Mobile: 70/19/Asc

PUBLIC NOTICE

client Mr. Salman S/o Muhammed Ooma Poothawala Alias Salman M. Uma oothawala presently residing at 1624, Wes Iontrose Avenue, Chicago, Illinois Zip Code 60613, USA, the Principal, do hereby Revoke In Its Entirety that certain Power of Attorne lated 16th September 2022, thereb appointed 1) Mr. Mohammed Ayyub Abdullah andhi And 2) Mr. Azim Amin Renavikar, a lawful Attorney to look after schedule o property i.e. C.S. No.240, Byculla Division situated at 68/70, Clare Road (Mirza Galit Marg), Mumbai-400 008. This revocation o ower of Attorney shall be conclusively fo all purpose, from the date of execution as sel forth below. My client do hereby revoke. cancel and make void the Power of Attorney therein given and contained, for all matter ranted to such Attorney-in-fact. Public Notice f this revocation of Power of Attorney shall be binding on every person or entity. The aforesaid my client / principal absolves from liability of any person who acts in accordance with this Revocation of Power of Attorney This Revocation of Power of Attorney published on this 21st day of May 2024 a

Mumbai. Adv. Arif.Z.Khan & Co. Place: Mumbai Advocate High Court, Bombay Office No.2, Ground Floor, Opp Shalima Restaurant, Mumbai-400 003 Mobile: 9892641364 Email id: adv.azkhan@gmail.com

MRS. KIRAN GIRISH GORADIA was the original membe f Madhurima (earlier known as 'Samruddhi') Co-operative Housing Society Limited, situated at M.G. Road, Kandivali (west) Mumbai 400067 and was owner of the Shop No. 31, on Ground Floor, in the Building Madhurima (earlier known as 'Samruddhi' Co-operative Housing Society Limited. MRS. KIRAN GIRISH GORADIA, died on 15/02/2012 at Mumbai.

PUBLIC NOTICE

Vide Registered Release deed dated 24.04.2024 the other legal neirs have released all their undivided right in respect of said Shop in favour of MR. PANKIT GIRISH GORADIA and he became 100%

owner of the said Shop. Now he has applied for transfer.

Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said Shop and/or in the said share certificate by way of sale, gift exchange, mortgage, charge, lease, lien, succession or in any othe manner whatsoever should intimate the same to the undersigned within 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the said Shop and my client shall accordingly proceed to complete the process of transfer.

Place: Mumbai Date: 18th May, 2024

Mrs. Sneha S. Desa (Advocate) Shop No.4, Victoria C.H.S.L Ext. Mathuradas Road Kandivli (W), Mumbai- 400067 Email:snehansudesai18@gmail.com Mob: 9022161620

Appendix-16 (Under the Bye-law No. 35)

The Form of Notice inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased member in the capital/property of the Society.

NOTICE

LATE LAXMIBAI HIRAJI KADAM, was the former sole owner and member of Sebestian Apartment C.H.S. Limited, having address at, Sebestian Apartment C.H.S. Limited, Kevr Pada, S.V. Road, Amboli, Jogeshwari (West), Mumbai 400 102, having her individua 100% shares and ownership rights and title and who is holding Flat No. A-08, Ground floor, A Wing, who died intestate on 4th December, 2019, at Mumbai and she was holding Five shares of Rs. 50/- each, bearing Share Certificate No. 8, having Dist. Nos. 36 to 40 (binclusive), Dated. 2nd September, 1996, in her name, who died without making Nomination.

The above deceased member has left behind son MR. CHANDRAKANT HIRAJI KADAM, and two daughters i.e. MS. BHARTI HIRAJI KADAM, MRS. AARTI RAJESH SAWANT, and grandson MR. RAJESH BALKRISHNA KADAM, as the only 4 surviving legal heirs, and grandson of the deceased, have applied to the society for the transfer of name in his favour as the one of the legal heir in respect of flat and the said shares for the entire 100% share o

The society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manners as provided under the byelaws of the society, on the basis of documents submitted by the applicant. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manne provided under the byelaws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the chairman of the society, from the date of publication of this notice till the date of expiry of its

Place: Mumbai Date: 22nd May, 2024.

For and behalf of Sebestian Apartment C.H.S. Limited Chairman/Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, my client M/s Rapid Industrial Engineers Pvt. Ltd. had get assigned in its favour the leasehold right in respect of Plot No. A-181 in MIDC Thane Industrial Area, situated ithin the village limits of Panchpakhadi, within the limits of Thane Municipal Corporation, Taluka and Registration Sub-District Thane, District and Registration District Thane containing by admeasuring 1124 Sq. Mtrs. along with structure standing thereon (hereinafter referred to as "the said property") from M/s Bombay Plant Pvt. Ltd.

Now as per the condition of transfer order dt.05/04/2016 my client intends to get execute the Deed of Assignment with M/s Bombay Plant Pvt. Ltd. However, as per knowledge of my client now where about of the directors/ shareholders of M/s Bombav Plant Pvt. Ltd. is not known to mv client and nence they cannot be available for execution of the Deed of Assignment.

Hence this notice that, the directors/shareholders of M/s Bombay Plant Pvt. Ltd. is hereby call upon to contact my client or the undersign at the address given below, to execute the Deed of Assignment for the said property, within Fifteen days from the date of publication hereof. After Fifteen days my client will proceed further for cancellation of the condition of execution of Deed of Assignment with MIDC.

Hence this notice that, if said Lessee or any person/s on behalf of him/ them having any claim, charge, right, interest, lease, lien or any other claim whatsoever, against the said property or any portion thereof, he/she may lodge his/her claim in writing supported by the relevant documents within Fifteen days from the date of publication hereof, to the undersigned at the

Thereafter my client shall be absolved from any claim/liability from any one concerning the said property and shall request to MIDC for deleting the condition of execution of Deed of Assignment.

Dt. 21st May 2024. Add- G-1, Nirmal "B" CHS, Behind Janam Hospital, Uttam Angre Road, Charai, Thane (W). Sangeeta Garie Advocate

(Without prejudice)
ABHIJEET INTEGRATED STEEL LIMITED IS UNDER LIQUIDATION IN I.A. (I.B.C) NO. 1703/KB/2023 IN CP (IB) NO. 1676/KB/2018 HAVING CIN: U72900WB2004PLC097712.

Notice is hereby given that we have found some "Heavy duty plant & machinery, Equipment's and others" described in the Schedule hereunder as Machinery in the premises of M/s ABHLIEFT NTEGRATED STEEL LIMITED (CIN: U72900WB2004PLC097712) Address: Village-Begnadi Block Kharswan, District Seraikela-Kharsawan, Pin. No. 833220, Jharkhand.

Anybody holding any claim as to the ownership/charge/mortgage and/or having any objection or any claim of any nature whatsoever in respect to any of the "Machinery" may intimate to the Liquidator Mrs Rachna Jhunjhunwala in writing along with relevant documents in support of such objection and/or claim to the undersigned within 7 days from the date of publication of this Notice, failing which it will be resumed that nobody has any claim over the said "Machinery" and we would proceed for the sale of the

lants, machineries and equipment lying inside the premises of Abhijeet Integrated Steel Lim Address: Village-Begnadih, Block Kharswan, District Seraikela- Kharsawan, Pin. No. 833220

ng Plant and machinery items are found at the indicated location which is partly enclos

SI No	Description (Name of Equipment's)	Qty.	Remarks	Location of Asse
1	1 Concrete Batching Plant		parts missing like for compressor, only	Open Space
			receiver found.	
2	Truck	1	No Number Plate Found	Open Space
3	Winch M/c	1	And for lifting of items /cable pull	Open Space
4	ACE Hydra (Material handling equipment)	1	No Number Plate Found	Open Space
5	Crawler Crane (ACE - ACX 750) (for lifting of heavy items)	1	No Number Plate Found	Open Space
6	Electrical Panel Box	9	9 no. Empty Panel Box	Open Space
7	Electrical Panel Box	36	36 no. Empty Panel Box	Inside Store Shed
8	Unknown Packed Machine box	3	-	Inside Store Shed
9	Exhaust Fan	4	-	Inside Store Shed
10	Celling Light	9	-	Inside Store Shed
11	Cable Wire Roll (may be inventory item)	6	seems Optical Cable	Inside Store Shed
			EOD DAOLINIA ILILIALILIANIA	VALA LIQUIDATOR

FOR RACHNA JHUNJHUNWALA, LIQUIDATOI ABHIJEET INTEGRATED STEEL LIMITED

SIDDHA WESTON, 9 WESTON STREET, SUITE NO 134, KOLKATA-700013. REGD NO: IBBI/IPA-001/IP-P00389/2017-18/10707, AFA VALID UPTO 07-12-2024 Phone: 033-22366680

Reg. Email: egress.rac@gmail.com

Dated: 22nd May 2024

Corresponded email: cirp.abhijeetintegratedsteel@gmail.com

PUBLIC NOTICE

address at Shimla Park, 'D' Building, 'B-Wing', Room No.102, Mumbai Pune Road, Mumbra, Thane, State Maharashtra, That my brother MR. TAUFIQUE DAWOOD DHOPWANKAR, died intestate on dated 26/06/2023,. Hence due to his bachelor status I am being the sole legal heirs of my brother therefore I am in occupation and possession of said room premises without any objection and Electricity Bill other relevant documents at said address premises. Now this residential premise is exclusively in my possession without any objection from anybody and the ownership

against the room premises more particularly described in Schedule hereunder written whether by way of inheritance, sale, gift, lease, possession, charges, lien or otherwise nowsoever are hereby notify the same in writing to the undersigned at A. Y. Sayyid & Co (Advocates), 3/4, Khan Building, Nawab Tank, Bridge Road, Dockyard, Mumbai-400010, with full particulars, details and document/s within 14 days from the date hereof, if no claim is received or made as required hereinabove it shall be presumed that any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERED TO All that Piece and Parcel of Flat No.102, 1st Floor, Shimla Park, 'D' Building, 'B-Wing',

> MISS. RUBINA DAWOOD DHOPAWNKAR Address: Shimla Park, 'D' Building, 'B-Wing', Room No.102, Mumbai Pune Road, Mumbra, Thane, State Maharashtra,

A. Y. SAYYID (ADVOCATES) Advocate for MISS. RUBINA DAWOOD DHOPAWNKAR 3/4, Khan Building, Nawab Tank Bridge Road,

Mumbai - 22-05-2024

Public notice is hereby given that at large are hereby informed that MISS. RUBINA DAWOOD DHOPAWNKAR, resident of Mumbra, Dist. Thane, having permanent

right belong to me exclusively.

All persons having any right, title interest, claim or share whatsoever into, upon, over or have been waived for all intents and purposes and the same are not binding on our clients, the transaction shall be completed without any reference to such claim.

Mumbai Pune Road, Mumbra, Thane, State Maharashtra.

Dockyard, Mumbai-400010

ASHIRWAD CAPITAL LIMITED CIN: L51900MH1985PLC036117

Regd. Office: 303, Tantia Jogani Industrial Estate,
J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400 011.

Email: aclinvestors@sygcl.com Website: www.ashirwadcapital.co.in
38th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THOURGH VIDEO CONFERENCE, RECORD

NOTICE is hereby given that the 38th ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of th Company is scheduled to be held on Friday, June 14, 2024 at 01:00 P M. through Video Conferencia (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the provisions of the Companies Ac 2013 (the "Act") and read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and circular no. 02/2021 dated 13th January, 2021 followed by Circular No. 19/2021 dated 08th December, 2021, Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, Circular No. 02/2022 dated 05th May, 2022, Circular no. 10/2022 dated 28th December, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1, CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1 2/P/CIR/2023/4 issued by the Securities and Exchange Board of India to transact the business as se

DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING

Notice is also given that pursuant to Section 91 of the Act, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, June 08, 2024 to Friday, June 14

he facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not available for this AGM. In Compliance with the above circulars, electronic copy of the Notice of the AGM and Annua Report for the Financial year 2023-2024 is being sent to all the shareholders whose Email ID: are registered with the Bigshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Agen (RTA), and Depositories and the same is available on the website of, the Company a

www.ashirwadcapital.co.in, BSE Limited at www.bseindia.com, and Bigshare Services Private Limited at https://ivote.bigshareonline.com. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the ompanies(Management and Administration) Amendment Rules, 2015, and Pursuant SEBI circula no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 under Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vot by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM.
The Company has appointed Mr. Sandeep Dar, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to

scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner The detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested t

- Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficia Owners maintained by the Registrars and by the depositories (In case of electronic Shareholding as on the 'cut-off date' i.e., Friday, June 07, 2024, shall be entitled to avail the facility of e-votin provided by Bigshare Services Private Limited. For details relating to e-voting, please refer th
- The Remote e-voting period begins on Tuesday, June 11, 2024 at 9.00 A.M. and ends on Thursday June 13, 2024 at 5.00 P.M. During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. Th remote e-voting module shall be disabled by Bigshare for voting thereafter.

 Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote through
- remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM, however, they will not be eligible to vote at the meeting. If any Votes are cast by the members through thee-voting available during the AGM and if the same members who have voted not participated in the meeting through VC/OVAM facility, then the votes cast by such members shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the members attending the meeting.
- Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of Notice of AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register of Beneficial holders as on the cut-off date i.e., Friday, June 07, 2024, may follow the remote evoting procedure as mentioned in the Notice of AGM under Voting through electronic means to obtain the login id and password to exercise remote e-voting.
- Members holding shares in dematerialized form who have not registered their email addresses are requested to register/ update their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical form are requested to update their email address with Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com to receive electronic copy of the Annual Report 2023-24 along with Notice of AGM, instruction of e-votingand instruction fo participation in the AGM through VC/OAVM.
- Incase of queries related to e-voting members may call on 1800-22-54-22 or refer e-voting use manual at the Help section of https://ivote.bigshareonline.com. For ASHIRWAD CAPITAL LIMITED

Date: May 22, 2024

Dinesh Podda

Chairman and Managing Directo DIN: 00164182

Place: Mumbai

Date: 21st May, 2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that **Mrs. Veena Gupta** owns and possess, Flat No. **B/701**Gokul Vihar-1 CHS Ltd., Situated at Thakur Complex, Kandivali (E), Mumba

Original Agreement for Sale Date

20.12.1994 made and executed by and between M/s. Dharti Builders & Developers Pvt. Ltd., and Mrs. Shyama Shirish Kulkarni, 2) The Origina Registration receipt bearing No BDR/2/1958/97 Dated 03.05.1997 of Agreement Dated 16th April 1996 du stamped and registered by executing Deed of Confirmation Dated 3rd May 199 with the office of sub registrar of Assurance at Mumbai made and executed by an oetween Mrs. Shvama Shirish Kulkar and 1) Mrs. Vatsala Sharma, 2) Mr. Man Kumar Sharma pertaining to Flat N B/701 have been irrevocably lost and/ misplaced. Any person who has/have an claim on the aforesaid agreement, to or o the said Flat No. **B/701**, or any part thereo by way of lease, lien, gift, licence inheritance, sale, exchange, easemen mortgage, charge, or otherwis mortgage, charge, or otherwis howsoever, should make the same know to the undersigned in writing at the addres mentioned below specifically statir therein the exact nature of such claim, any, together with documentary evidence within 15 days of the publication of th Notice. In case no objections are receive within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants the aforesaid documents. In the even if the aforesaid documents are found the same shall return the said to the addres

Advocate SMITA R. GHAD Evershine Millennium Paradise Thakur Village, Kandivali (East Mumbai 400101. Mobile No.996751920

PUBLIC NOTICE

Notice is hereby given in general to public at arge we are in Receipt of Transfer Application by Gift Deed in respect of Flat No.602 on 6th Floor (Property) in the building of our Society ov one of our MRS VIRMATI KANTII AI DESAI in favor of MR. NIRAJ KANTILAL DESAI.

Any Person(s), Society, trust, bank, NBFC's H.U.F., heir(s), financial institutions, Govt, Semi-Govt., Non Govt. Organization/ Agencies, Taxation Authorities, etc. having any right, title claim, objection or interest in respect of the aforesaid property or any part hereof by way of sale, exchange, mortgage ease, sub-lease, inheritance, easement attachment, gift, lien, charge, lispendence uarantee, any other decree, order or award assed by any Court of Law, Tribunal, revenue or statutory authority or arbitration, possession or otherwise of whatsoever nature is hereby equired to make the same known in writing vith all supporting authentic documents and ecessary evidences thereto within 15 days rom the date of publication hereof to The Authorised Signatory, Rishabh Darshan Co-op. Hsg. Soc. Ltd., Mamletdarwadi Cross Road No.4, Malad West, Mumbai -100064 failing which such claim(s) or objection(s), if any, will be deemed to have peen waived or abandoned and not binding on member and/or the Society and Society may proceed on the basis of the title of the aforesaid property as marketable and free from all

For Rishabh Darshan Co-op. Hsg Soc. Ltd Sd/ Authorised Signatories Date: 08.05.2024. ,Place: Mumbai.

-: PUBLIC NOTICE:-MR. MAHENDRABHAI HIRALAL SHAH & SMT.CHARUBEN

MAHENDRA SHAH, are the owners of Flat No. B/1-201, on Second Floor in 'SHANTA SMRUTI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED', Sai Nagar, Village Navghar, Survey No.10,11 & 12, Vasai Road (West) 401202, Dist. Palghar, admeasuring 295 Sq. Feet Built Up area i.e. 327 Sq. Feet Super Buit Up area, having Share Certificate No.36, Member's Regn. No.36, bearing distinctive no.176 to 180, a Duplicate share certificate no.62, dated 01/06/95 issued in lieu of Original share certificate. My clients parents LATE SHRI. MAHENDRABHAI HIRALAL SHAH & LATE SMT. CHARUBEN MAHENDRA SHAH expired on 01/05/2015 and 04/02/2024 respectively. The present public notice paper publication is to declare that (1) MR. NIRAVBHAI MAHENDRA SHAH & (2) MS. KRUPA MAHENDRA SHAH (After marriage known as Mrs. Krupa Rajesh Jasani) are the only succeeding class I legal heirs of their deceased parents members of the society in respect of the aforesaid Flat and if anyone is having objection then they may raise such objection within 15 days from the date of publication with the copies of relevant proofs to support such claim to my office i.e. M/S DMS & ASSOCIATES - Advocates, 7 Vasant Sangeet CHSL, Sai Nagar, Village Navghar, Vasai Road (West) 401202 Dist. Palghar, M.9820880337, Deepak 7shah@yahoo.com, Failing which it will be declared that my clients (1) MR. NIRAVBHAI MAHENDRA SHAH & (2) MS. KRUPA MAHENDRA SHAH (After marriage known as Mrs. Krupa Rajesh Jasani) are the succeeding legal heirs and will be admitted as a members in respect of the aforesaid Flat in the society and society shall be at the liberty to Transfer the said Flat to them in place of the deceased members immediately.

Place: Vasai Road (West). Date: 21/05/2024.

DMS & ASSOCIATES 7 VASANT SANGEET CHSL, SAI NAGAR VASAI (WEST), DIST. PALGHAR 401202



Regd.Office: Shed No. C1B/316 GIDC, Panoli, Ankleshwar, Gujarat - 394116

CIN: L9999GJ1992PLC018626

Corporate Office: ONE BKC, 13th Floor, 1302, B-Wing Plot No. C-66, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051. Tel.: 6693 0813/0830. Email: lplho@laffanspetrochemical.com

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

Sr.	I	C	uarter Ende	d	Year Ended		
No	Particulars	31.03.24	31.12.23	31.03.23	31.03.24	31.03.23	
1	Total Income (including other income)	194.69	653.26	273.63	1,413.82	2,076.31	
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(251.33)	218.37	117.56	260.43	79.49	
3	Net Profit/(Loss) for the period after tax	(251.33)	218.37	117.56	260.43	79.49	
4	Total Comprehensive Income for the period after tax (Comprising Profit/(Loss) for the period after tax and other	(251.37)	218.33	117.52	260.26	79.33	
5 6 7	Comprehensive Income after Tax Equity Share Capital Reserve excluding Revaluation Reserve as per	800.00	800.00	800.00	800.00	800.00	
8	Balance Sheet of Previous accounting year						
9	Earning Per Share of Rs. 10/- each (a) Basic and diluted EPS before						
	Extraordinary items (b) Basic and diluted EPS after	(3.14)	2.73	1.47	3.25	0.99	
	Extraordinary items	(3.14)	2.73	1.47	3.25	0.99	

Notes: The above Audited results for the quarter and year ended 31st March, 2024 have been received by the Audi committee and approved by the Board of Directors at its meeting held on 21/05/2024

2. The Company current business activities has only one primary reportable segment i.e in trading of chemcials

and commodities

3. The financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to Section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) rules. 2015, Companies (Indian Accounting Standards) amendment rules 2016 and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, SEBI circular dated July 05, 2016 and other accounting principles generally accepted in India.

Place : Mumbai Date : 21/05/2024 Sandeep Seth **Managing Director**

KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office: 317, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai-400021 Tel. No.: 022-22823852/53 Email: dvfl@rediffmail.com CIN: L40102MH1979PLC021614 **Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter**

	and Year ended	31st Mar	ch, 2024	(₹ in Lakhs)		
		Q	uarter End	ed	Year Ended	
Sr.	Particulars	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1.	Total income from operations(net)	-	-	-	-	11.40
 2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,					
	Exceptional and/or Extraordinary items)	(46.76)	(3.66)	(2.33)	(94.93)	(16.26)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax					
ll l	(after Exceptional and/or Extraordinary items)	(46.76)	(3.66)	(2.33)	(94.93)	(16.26)
 4.	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(46.83)	(3.66)	(2.51)	(95.00)	(15.96)
 5.	Total Comprehensive Income (After Tax)	(46.83)	(3.66)	(2.51)	(95.00)	(15.96)
6.	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00	100.00
7.	Reserves excluding revaluation reserves (as shown					
	in the Audited Balance sheet of previous year)	-	-	-	-	421.58
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
ll l	Basic:	-4.68	-0.37	-0.25	-9.50	-1.60
	Diluted:	-4.68	-0.37	-0.25	-9.50	-1.60

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.kratosenergy.in).

For KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

Rajesh Pawar Whole Time Director DIN: 00232533

CIN: L63020MH1919PLC000640 Regd. Office: Chruchgate House, 4th Floor, 32-34. Veer Nariman Road Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsltd.com, Email: cs@millars.in Tel: +91 22 22047471

SKYLINE MILLARS LIMITED

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given pursuant to and in compliance of Section 108, Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, ("the Act"), read vith the Companies (Management and Administration) Rules, 2014, General Circular and other relevant circulars, issued by the Ministry of Corporate Affair ("MCA Circular"), the Company is seeking approval of Members through the Postal ballot through e-voting by passing of Special Resolution in compliance with the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirem ents) Regulations 2015, for Appointment of Mr. Ashok Pillai (DIN: 00167849) as ar ndependent Director for a term of five years.

In compliance with the aforesaid statutory provision and MCA Circulars issued in this regard and regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, the electronic copies of Postal Ballot Notice ("Notice") has been sent to through electronic mode and remote e-voting facility nas been facilitated by Link Intime India Private Limited.

The notice along with the Explanatory statement has been dispatched or Tuesday, 21 st May, 2024 to those members whose e-mail id's are registere with their Depositories as on 17 th May, 2024 ("Cut-off Date"). A person who i not member on cut-off date shall treat this notice for information purpose only The Company has engaged the services of Link Intime India Private Limiter (RTA) for purpose of providing remote e-voting facility to all its members. The summary of relevant dates are as under

Commencement of e-voting	Wednesday, 22 nd May, 2024 (9:00 AM)
End of remote e-voting	Thursday, 20 th June, 2024 (5:00 PM)
Cut-off date for e-voting	Friday, 17 th May, 2024
Result of e-voting	On or before 22 nd June, 2024
EVSN	240186 <skyline limited="" millars=""></skyline>

Mr. Prashant S. Mehta of M/s. P. Mehta & Associate, Practising Compa Secretary will act as scrutinizer to scrutinize the Postal Ballot process in fair 8 transparent manner.

The resolution, if approved shall be deemed to have been passed on the las date of e-voting i.e. 20th June, 2024. The result of postal ballot along with Scrutinizer's report will be declared by the Company within stipulated time and will also be displayed on the website of the Company and Stock Exchange

Members are requested to refer to the detailed instructions for e-voting forming part of the Postal Ballot notice. In case members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: Tel: 022

Date : 21st May, 2024 Place : Mumbai

Maulik Day Whole-time Director DIN:01448536

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI

Dharamdaya Ayukta Bhavan, 1st floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY Change Report No. ACC-IX/2887/2019
Filed by Mr. Mudar Abdulhusain Diwanji

ter of "Saifee Hospital & Nursing Home Society (Lunawada)" P.T.R. No F-3709 (Mumbai)

Whereas the Reporting trustee of the above trust has filed a Change Report u/s 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Hon'ble Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, Viz.

1) Whether this property is the property of the trust and could be registered

Description of the property:

All that piece or parcel of land situate at Kasba Lunavada, Dist., Panchmahal in the State of Gujarat and bearing Old Survey No.36, Corresponding New Survey Nos. 537 and 261 totally admeasuring 7283.96 sq. mtrs., and

٠.	.0110.
	On or towards the South by: Survey No.31
	On or towards the North by: Survey No.32
	On or towards the East by : Road
	On or towards the West by : Survey No.35

Cost of acquisition: Rs.36,312.63/- (Rupees Thirty Six Thousand Three Hundred Twelve and Sixty Three Paisa Only)

This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written, if not received anything within given period, the inquiry would be completed and necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time, then further inquiry would be completed and necessary orders will be passed.

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissionel Mumbai Region Mumbai.

This 14th day of May, 2024.



Superintendent-(J), Public Trusts Registration office, Greater Mumbai Region, Mumbai

एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेड

आर-५१४, ५वा मजला रोतुंदा इमारत, बी.एस.मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. दर.:०२२-२२७२२४८८, सीआवएन: एल६७१२०एमएच१९१६पीएलसी०४८०५१ -मेल:info@spsfinquest.co.in, वेबसाइंट:www.spsfinquest.co **सूचना** सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ)

सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यते देणे याकरिता मंगळवार. ८ मे. २०२४ रोजी संचालक मंडळाची सभा होणार आहे.

संपर्ण तपशिल कंपनीचे शेअर जेथे सचिबाद आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) कंपनीच्या (www.spsfinquest.co.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे. एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेडकरित (गिरीष तुलसीराम जाजू)

व्यवस्थापकीय संचालव ठिकाण: मुंबई डीआयएन:०३१०८६२० दिनांक: २१.०५.२०२४ जोडपत्रः वरीलप्रमाणे

PUBLIC NOTICE

DR. GIRISH H. KHANDELWAL & UMA KHANDELWAL Membe Owner of Flat No. 501/A, Address 501/A, Charkop Muskurahat CHS LTD., Babrekar Nagar, Kandival (West), Mumbai-400067 & holding Certificate No. 145 Distinctive Nos. 266 to 270 which

If anyone having any claim objection should contact to Th Society Secretary within 15 days Thereafter no claim will be considered & society will proceed for issue of Duplicate Share Certificate.

has been reported lost/misplaced.

For CHARKOP MUSKURAHAT CHS LTD

सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की, सदनिका क्रमांक १०५, पहिला मजला इमारत नमांक आर- १२, नवदुर्गा को ऑप हो सो. लि., एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, पुनम नगर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३, हि सदनिका

सार्वजनिक सूचना

कै. मनिष मनसुखभाई टिबालिया यांच्या नावे असून कै. मनिष मनसुखभाई टिबालिया यांचे नेधन मुंबई येथे दिनांक-०२/१०/२०२३ रोजी झालेले असून त्यांच्या पश्च्यात श्री. पराग ानस्**खभाई ँ**टिबालिया (भाऊ), हे सदरच्या नदनिकेचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. श्री. पराग मनसुखभाई टिबालिया हे सदरची सदनिका आपल्या नावे हस्तांतर (Transfer) न्रीत आहेत. सर्व जनता, संस्था यांना सदर पटनिके मध्ये कोणताही टावा किंवा हक्क ागणी किंवा आक्षेप असल्यास आवश्यक गगदपत्रासह खालील नमूद पत्त्यावर १५ देवसाच्या कालावधीत आणण्याची सूचना

च्यावी, त्या नंतर दावे, आक्षेप गृहीत धरले जाणार नाही. देनांक : २ॅ२/०५/२०२४ आर- ४, सोसायटी कार्यालय अष्टविनायक को.ऑप. हौ.सो.लि,

सार्वजनिक सूचना

सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की, सदनिका क्र. १०८, बिल्डिंग नं. आर - ११, श्री साई गणेश को-ऑप हो सोसायटी (मर्या), एम एम आर डी ए कॉलनी पूनम नगर महोकाली गुंफा रोड, चकाल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३, हि सदनिका कै. सुमेरादेवी रामपत मल्लाह आणि वै गमपत ब. मल्लाह यांच्या नावे असून के. सुमेरादेवी ामपत मल्लाह यांचे निधन सिपाह — सुलतान (उत्तर प्रदेश) येथे दिनांक १४/११/२०१०, आपि के. रामपत ब. मल्लाह यांचे निधन मंबई येथे दिनांक १७/०९/२००३ रोजी झालेले असून त्यांच्या म १) श्री. खिलाडी रामप मल्लाह (मुलगा), २) श्री. निलकधारी रामपत मल्लाह. (मुलगा), हे सदरच्या पदनिकेचे कायदेशीर वारस आहेत.

थ्री**.** खिलाडी रामपत मल्लाह **(**मुलगा) आणि श्री तेलकधारी रामपत मल्लाह. हे सदरची सदनिक आपल्या नावे हस्तांतर (Transfer) करीत आहेत. सर्व जनता, संस्था यांना संदर सदनिके मध्ये कोणताई रावा किंवा हक्क मागणी किंवा आक्षेप असल्या आवश्यक कागदपत्रा सह खालील नमूद पत्त्यावर ° देवसाच्या कालावधीत आणण्याची सूचना घ्यावी त्यानंतर दावे, आक्षेप गृहीत धरले जाणार नाहीं ठिकाण : मुंबई, दिनांक : २२/०५/२०२४ **सही**

बिल्डिंग नं. आर - ११, सोसायटी कार्यालय श्री साई गणेश को-ऑप. हौ. सोसायटी (मर्या), एम.एम.आर.डी.ए. कॉलनी पूनम नगर, महाकाली गुंफा रोड, अधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माई व्याल **श्रीमती लक्ष्मी नरसम्मा उम्मेत्तला** या फ्लॅट क्र.८ए ४५, १ला मजला, न्यु डी.एन. नगर साईधाम को-ऑप हीसिंग सोसायटी लि., न्यु डी.एन. नगर, अधेरी (पश्चिम), मुंबई-४००५३, क्षेत्रफळ सुमारे ४०५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, जमीन सर्व्हें क्र.१०६-ए, सीटीएस क्र.१९५(भाग), गाव अधेरी, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेच्य मालक आहेत. सदर फ्लॅट जागेचे मुळ मालक **स्वर्गीय श्री रामा चंदा राव उम्मेथला** यांचे ०९.०४.२०२० रोजी निधन झाले आणि त्यांचे कायदेशीर वारसदार नामे **१) श्रीमती लक्ष्मी** ारसम्मा उम्मेत्तला, (२) श्रीमती नागापुर्णिमा राजेश्वर राव फ़दंती व ३) श्री. फनिराज उम्मेत्तला यांच्याकडे सदर फ्लॅट ागेचे कायदेशीर वारसदारनुसार मालक म्हणून वहिवाट व ताब

जर कोणा व्यक्तीस याबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस तारण, अधिभार, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालर्क हक किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यान खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे आजच्या तारखेपासून **१४ दिवसा**त कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थिगत केले आहेत असे समजले जाईल. दिनांक: २२.०५.२०२४

सुरेंद्र कुमार यादव (वकील उच्च न्यायालय)

कार्यालय: ३रा मजला, विकल कक्ष, एम.एम. कोर्ट, अंधेरी

जाहीर सूचना

श्रीमती ताराबाई निवृत्ती कांबळे यांच्या वतीने सर्वसामा जनतेस येथे घोषित व सचित करण्यात येत आहे की वर्गीय निवृत्ती एकनाथ कांबळे हे सदनिका क्र. १ (पर्व)-४२१२०१. जि. ठाणे. जमीन सर्व्हे क्र.५२. हिस्स क्र.१३ भाग, गाव आयरे, कल्याण डोंबिवर्ल महानगरपालिकेच्या मर्यादेत. डोंबिवली विभाग आणि नोंदर्ण जिल्हा ठाणे व उप-नोंदणी जिल्हा कल्याण, डोंबिवर्ल विभागात असलेल्या जागेचे मालक होते

स्वर्गीय निवृत्ती एकनाथ कांबळे यांचे २५.०९.२००० रोज निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे २ कायदेशीर वारसदा थ्रीमती ताराबाई निवृत्ती कांबळे (पत्नी) व श्री. निती निवृत्ती कांबळे (मुलगा) हे कायदेशीर वारसदार आहेत. 'न्य अश्विनी'' को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि ांच्याकडन श्रीमती ताराबाई निवत्ती कांबळे यांच्या ना गप्रमाणपत्र हस्तांतरित केले आहे. श्री. नितीन निवृत्त कांबळे यांनी श्रीमती ताराबाई निवत्ती कांबळे यांच्या नार सदर सदनिका हस्तांतरणास त्यांची एनओसी दिली आहे ''न्यु अश्विनी'' को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि ांच्यासह वर नमुद कायदेशीर वारसदारांनी सदर सूचन उकाशनापासन १× दिवसात सदर सदनिकेमधील मय मदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास दावा योग्य पराव्यांच्य प्रतींसह वकील अर्चना एस. जोशी (९८६७४१५३६७ यांच्याकडे कळवावे. जर विहित कालावधीत दावा प्राप्त गल्यास योग्य असेल त्याप्रमाणे मयत सदस्याचे शेअर्स हित यासह व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असतील तिनांक: २२.०५.२०२४ ठेकाण: डोंबिवली ॲड. अर्चना एस. जोशी

जाहीर सूचना

ज्याअर्थी स्वर्गीय श्री. यशवंत बाबु गार्डी हे फ्लॅट क्र.२०३, २रा मजला, 'बी' विंग, क्षेत्रफळ सुमारे ४७० चौ.फु. (सुपर बिल्टअप क्षेत्र), 'आकांक्षा अपार्टमेंट' म्हणून ज्ञात इमारत, आकांक्षा–१ को–ऑप.ही.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन सर्व्हे क्र.९७ (३९८), हिस्सा क्र.७/८ **भाग**, प्लॉ जमान तल्ह क्र. १६ (३१८), १६२वी क्र. १९/८ भाग, १९/॥ क्र.१ भाग, १८ भाग, गांव आचाळे, नातामोगारा (पुर्व), तालुका चसई, जिल्हा पालचर येथील फ्लॉटचे धारक होते आणि मालक स्वर्गीय श्री. यशवंत बाबु गाडी आर्थ १९.०५.२०३३ रोजी निधन झाले, त्यांच्या परतात श्रीमती योजना यशवंत गार्डी, सी. पल्लवी संबीप काताळे, श्री. गौरत यशवंत गार्डी व कुमारी दामिनी यशवंत गार्डी हे स्वर्गीय श्री. यशवंत बाबु गार्डी यांचे फ्लॅट व शेअर्सचे कायदेशीर वारसदार आहेत आणि आता सर्व कायदेशीर वारसदार श्रीमती योजना यशवंत गार्डी, सी. पल्लवी संदीप काताळे, श्री. गौरव यशवंत गार्डी व कुमारी दामिनी यशवंत **गार्डी** यांनी सोसायटीच्या नोंदीमध्ये त्यांच्या नावे फ्लॅट व अर्स हस्तांतरणास मान्यता दिली आहे.

राजक रुसाराजात मान्या। हिंदा जोह. येथे सूचना टेजन अन्य इतर प्रकारे कोणत्याही अधिकाराचे दावा असल्यास किंवा जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट आणि सदर श्रेअर्सवर विक्री, हस्तांतर, तारण किंवा अन्य प्रकारे दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा/आक्षेप पुष्पाचित्रकारीयां जिल्लामा विकास मन्यावर सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसाच्या** कालावधीत कळवावे. वर विहित कालावधीत जर कोणताही दावा/ आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर फ्लॅट व शेअर्सचा सद व्यक्तींसह व्यवहार करण्यास माझे अशील मक्त असतील. ११ दिवसानंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही देनांक: २२.०५.२०२४ (वकील उच्च न्यायालय

भारत शासन नोटर्र हार्यालय: १०९. भाईदया नगर, बी डमारत, गोपी महल हॉटेलजवळ वघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे ४०११०५

श्री. शशिकांत गोपाळ कांबळी यांच्या वतीने सर्वसामान जनतेस येथे घोषित व सचित करण्यात येत आहे की स्वर्गीय विजया शशिकांत कांबळी या सदनिका क्र.९०९ १ला मजला. क्षेत्रफळ समारे ५१० चौ.फ. बिल्टअप क्षेत्र 'शांताराम दर्शन'' को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि म्हणन ज्ञात इमारत, नांदिवली रोड, डोंबिवली (पर्व) ४२१२०१, जि. ठाणे, जमीन सर्व्हे क्र.७४, हिस्सा क्र.१ भाग, गाव नांदिवली, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्य र्यादेत, डोंबिवली विभाग आणि नोंदणी जिल्हा ठाणे व उप-नोंदणी जिल्हा कल्याण, डोंबिवली विभागात नसलेल्या जागेच्या मालक होत्या

स्वर्गीय विजया शशिकांत कांबळी यांचे ०१.०७.२०९५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे ३ कायदेशी गरसदार श्री. शशिकांत गोपाळ कांबळी-पती, श्रीमती सिमा सुधीर मसुरकर-विवाहीत मुलगी व श्री. रत्नाकर शशिकांत कांबळी-मुलगा व स्वर्गीय उमेश शशिकांत कांबळी-मुलगा, ज्याचे २४.०८.२०१७ रोजी निधन झाल कायदेशीर वारसदार आहेत.

'शांताराम दर्शन'' को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि यांच्याकडन श्री. शशिकांत गोपाळ कांबळी यांच्या नारं ामांकन व क्षतिपुर्ती करारनामानुसार भागप्रमाणपत्र हस्तांत केले जाईल आणि श्रीमती सिमा सधीर मसरकर-विवाहीत मुलगी व श्री. रत्नाकर शशिकांत कांबळी यांनी श्री. शशिकांत गोपाळ कांबळी यांच्या नावे सदर सदनिक स्तांतरणास त्यांची एनओसी दिली आहे.

''शांताराम दर्शन'' को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि गांच्यासह वर नमुद कायदेशीर वारसदारांनी सदर सूचना गकाशनापासून १४ दिवसात सदर सदनिकेमधील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास दावा योग्य पुराव्यांच्या प्रतींसह वकील अर्चना एस. जोशी (९८६७४९५३६७ यांच्याकडे कळवावे. जर विहित कालावधीत दावा प्राप्त : ाल्यास योग्य असेल त्याप्रमाणे मयत सदस्याचे शेअर्स हित यासह व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असतील दिनांक: २२.०५.२०२४

जाहिर सुचवा

माझे अशील श्री.पराग नवीनचंद्र भावसार आणि श्री.नवीनचंद्र जेठालाल भावसार यांच्यावतीने येथे सचना देण्यात येते की. श्री. पराग नवीनचंद्र ू गावसार आणि श्री.नवीनचंद्र जेठालाल भावसार हे सोसायटीचे सदस्य आहेत, ज्यांच्याकडे खोलीर्च जागा आणि मालकीत्व आहे अर्थात खोली कृ. ७ वारकोप (१) आसरा को.ऑप.हो.सो.लि., प्लॉट क.३१६. आराग्ससी-३२. चारकोप. कांद्रिवली (प.), मुबंई-४०००६७ हया नागेचे मालकीत्व आहे. (यापूढे सदर खोली जागा म्हणून संदर्भ) सदरची जागा श्री. चंद्रकांत अनंत बॉडकर यांना म्हाडा प्राधिकरणाद्वारे डब्लूबीपी अंतर्गत दिले _{हात.} ज्याअर्थी श्री. चंद्रकांत अनंत बोंडकर यांनी सदरची

जागा दिनांक 30-03-1993 रोजी श्रीमती. गीता दत्ताराम वरळीकर यांना करारनाम्यानूसार विकी केली (खरेदीदार म्हणून संदर्भित). तसेच श्री. पराग नवीनचंद्र भावसार यांनी वर उल्लेखीत करारानाम्यावर अभय योजना 2023 अंतर्गत् मदांक शल्काचा COB/AY/9099/2023 अन्वये दिनांक 15.03.2024 रोजी भरणा केलेला आहे. तद्नंतर श्रीमती.गीता दत्ताराम वरळीकर (विकेता) यांनी सदरची जागा श्री.सरेंद्र गणेश चौबल (यापूढे खरेदीदार) यांना दिनांक 31-07-1999 रोजीच्या विकी करारनाम्यानूसार विकी व हस्तांतरित केली. आणि तसेच श्री.पराग नवीनचंद्र भावसार यांनी वर उल्लेखीत करारानाम्याव अभय योजना २०२३ अंतर्गत मुद्रांक शुल्काचा COB/AY/9097/2023 अन्वये दिनांक 15.03.2024 रोजी भरणा केलेला आहे. तदनंतर श्री.सुरेंद्र गणेश चौबल यांनी सदरची जागा श्री. पराग नदीनचंद्र भावसार आणि नदीनचंद्र जेठालाल भावसार यांना दिनांक 06-05-2004 रोजीच्या करारनाम्यानूसार विक्री व हस्तांतरित केली व सदर जागेबाबतचे घोषणापत्र क्रं.बरल 5-07548-2010 अन्वये दिनांक 25-08-2010 रोजी नोंदणीकृत करण्यात आले. सदरच्या जागेवर सर्वस्वी मालुकी हक्कू हा श्री.पराग नवीनचंद्र भावसार आणि श्री.नवीनचंद्र जेठालाल भावसार यांचा राहील आणि सदर जागेबाबतचे निर्णय माझे अशील घेतील. जर कोणताही कायदेशीर वाारस, नामनिर्देशित

व्यक्ती किंवा व्यक्ती किंवा तृतीय पक्षाचा उक्त खोलीच्या जागेवर आणि समभागांवर कोणताही दावा. भार. हक्क किंवा स्वारस्य असल्यास तर ते तारखोचे प्रकाशन १५ दिवसाच्या आत अधोखाक्षरीदारांना सूचित केले जाईल, त्यात अयशस्वी झाल्यास असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही किंवा दावा असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहेत जर असतील तर माफ केले जातील किंवा सोडले जातील असे मानले जाईल. _{सही} /-सुप्रिया सुशांत कदम

वकील, उच्च न्यायालय प्लॉट क.१९१/डी-२३, गोराई.' बोरीवली (प.), मुंबई ९१.

PUBLIC NOTICE

Public notice is hereby given that at large are hereby informed that MISS. RUBINA DAWOOD DHOPAWNKAR, resident of Mumbra, Dist. Thane, having permanent address at Shimla Park, 'D' Building, 'B-Wing', Room No.102, Mumbai Pune Road, Mumbra, Thane, State Maharashtra, That my brother MR. TAUFIQUE DAWOOD DHOPWANKAR, died intestate on dated 26/06/2023. Hence due to his bachelor status I am being the sole legal heirs of my brother therefore I am in occupation and possession of said room premises without any objection and Electricity Bill other relevant documents at said address premises. Now this residential premise is exclusively in my possession without any objection from anybody and the ownership right belong to me exclusively. All persons having any right, title interest, claim or share whatsoever into, upon, over or

against the room premises more particularly described in Schedule hereunder writter whether by way of inheritance, sale, gift, lease, possession, charges, lien or otherwise howsoever are hereby notify the same in writing to the undersigned at A. Y. Sayyid & Co (Advocates), 3/4, Khan Building, Nawab Tank, Bridge Road, Dockyard, Mumbai-400010, with full particulars, details and document/s within 14 days from the date hereof, if no claim is received or made as required hereinabove it shall be presumed that any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived for all intents and purposes and the same are not binding on our clients, the transaction shall be completed without any reference to such clair SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERED TO

All that Piece and Parcel of Flat No.102, 1" Floor, Shimla Park, 'D' Building, 'B-Wing', Mumbai Pune Road, Mumbra, Thane, State Maharashtra.

MISS. RUBINA DAWOOD DHOPAWNKAR Address: Shimla Park, 'D' Building, 'B-Wing', Room No.102, Mumbai Pune Road, Mumbra, Thane, State Maharashtra

A. Y. SAYYID (ADVOCATES) Advocate for MISS. RUBINA DAWOOD DHOPAWNKAR 3/4, Khan Building, Nawab Tank Bridge Road, Dockyard, Mumbai-400010

Mumbai - 22-05-2024

अ. लॉकर ब्रिक ओपन नांव आणि पत्ता

(iii) IDBI BANK

Annexure XV

शाखा

आयडीबीआय बँक लि जापडाबाजाय क्येत एए. वॉर्डन रोड, गिरगाव, दादर (प), मरोळ, रेबेलो रोड आणि आझाद नगर शाखा तुम्हाला कळवत आहे की सोल 019 - तिरुपती ऍट., वॉर्डन रोड, मुंबई 400026, सोल 453-ठाकुरद्वार

गिरगाव, मंबई 400002, सोल 501- बेडेकर सदन, एन.सी. केळकर रोड, दादर, आझाद नगर, अंधेरी (W) मंबई-400058 येथे असलेल्या आमच्या सहा जाखांचे लॉकरधारक संबंधित खालील लॉकर्स, 1 एप्रिल, 2020 आणि 2021 पासून विहित लॉकरचे भाडे भरण्यात अयज्ञस्वी झाले आहेत आणि आमच्या विविध सूचना आणि त्यांना केलेल्या मागण्या असनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. लॉकर धारकाने मान्य केलेल्या अटी व शर्तींनुसार भाडे न भरल्यास बँक हे लॉकर्स उघडण्यास स्वतंत्र असेल. त्यानुसार, 20, 21 - आणि 22 ऑगस्ट, 2024 रोर्ज सदर लॉकर्स उघडण्याचे प्रस्तावित आहे. पुढील लॉकर धारकांना कारवाई टाळण्यासाठी लॉकर उघडण्याच्या तारखांच्या आधी शाखेत जाण्याचा आणि थकबाकीची पुर्तता करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ब्रेक ओपनचे शुल्क भाडेकरूंकडून भरावे लागणार आहे. याशिवाय भाडे थकबाकी/इतर शुल्क इत्यादींसह वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.

क्र.	क्र.	तारीख		,,,,
1.	116/019	20.8.2024	श्री. एस एल हिरेमठ, सी विंग 1602 16वा मजला आरएनए हाईटस समोर, फॅन्टसी लॅंड जोगेश्वरी विक्रोळी रोड अंधेरी प, मुंबई-400093.	वार्डन रोड
2.	236/019	20.8.2024	डीएफएल. कॅडबरी इंडिया स्टाफ प्रॉव्हिडंट फंड 19, भुलाबाई देसाई रोड, मुंबई-26	वार्डन रोड
3.	15/453	20.8.2024	श्री. जैन मनोज गणपतराज, 20, नवीवाडी, शाम भवन, चिराबाजार, गिरगांव, मुंबई- 400002.	गिरगांव
4.	5/501	21.8.2024	श्री. वेलनकर सदाशिव आत्माराम, वेलनकर विनयास 10, सिंधुदुर्ग बिल्डिंग, भवानी शंकर रोड, मुंबई - 400028.	दादर (प)
5.	62/501	21.8.2024	श्रीमती. शेंडे संध्याश्रीपाद, 17 आसावरी गोखले रोड दक्षिण, दादर प, मुंबई - 400028.	दादर (प)
6.	83/501	21.8.2024	श्रीमती. स्मृती शेखर पांचाळ, जीएफएल आरएम5 सर्वोदय भुवन, गोखले रोड, पोर्तगीज चर्च जवळ, मुंबई - 400028.	दादर (प)
7.	163, 164, 165 & 220/ 501	21.8.2024	कु. छेडा किर्ती सी, छेडा भारती किर्ती, अमृत टॉवर, 5वा मजला, तेलंग रोड, पॉडच्या पाठीमागे, दार कॉलेज, मादुंगा, मुंबई - 19.	दादर (प)
8.	179/552	22.8.2024	श्री. धनुका कांता विजयकुमार, 3/8 मुकुंद नगर, मुंबई - 400059.	मरोळ, अंधेरी
9.	322/552	22.8.2024	श्री. एस. शिवलिंगम, बी/ 204 आपली एकता सोसा. मरोळ नाका, नवपाडा अंधेरी पुर्व, मुंबई - 400059	मरोळ, अंधेरी
10.	133/611	22.8.2024	श्रीमती. दिलनाझ खटाव, 3 नूर ई रेहमत, 59 बी जे रोड, बँडस्टॅंड, बांद्रा प, मुंबई - 400050	रिबेलो रोड बांद्रा
11	389/619	22.8.2024	श्रीमती. कॅसलिनो डेझी, चुनिलाल चाळ, कैसर रोड, जय भवानी माता रोड, अंधेरी प, मुंबई - 400058	आझाद नगर, अंधेरी
दिनांक : 22.5,2024 सही/- ठिकाण : मुंबई अधिकृत अधिकारी				

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

एम.एम.आर.डी.ए. कॉलनी पुनम नगर

अंधेरी पुर्व, मुंबई - ४०००९३

सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४ नोंदणीकृत कार्यालय: ३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईट, मुंबई-४०००२१. दूर.:९१-२२-२२८२३८५२/५३, ई-मेलः dvfl@rediffmail.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल संपलेली तिमाही संपलेले वर्ष 39.97.73 39.03.73 39.03.78 लेखापरिक्षित

38.03.28 38.03.2 कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्बळ) कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) (२.३३) (\$8.88) (१६.२६) (४६.७६) (३.६६) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) (88.83) (१६.२६ (४६.७६) (३.६६) (2.33)करानंतर कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) एकुण सर्वकष उत्पन्न (करानंतर) (88.23) $(3.\xi\xi)$ (2.48)(94.00) (१५.९६ १००.०० १००.०० १००.०० १००.०० १००.० राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) ४२१.५ उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती) -9.40 -१.६(-४.६८ -0.36 -0.24 २) सौमिकत -१.६(-४.६८ -0.३७ -0.24 -9.40 दिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अटर डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजमह माटर करण्यात आलेली त्रैमासिक

वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com आणि कंपनीच्या (www.kratosenergy.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

पुर्णवेळ संचालक

(रु.लाखात)

डीआयएन:००२३२५३३

रिशीरूप लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** डब्ल्यु ७५(ए) व डब्ल्यु ७६(ए), एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, सातपुर, नाशिक-४२२००७. वेबसाईट: www.rishiroop.in, ई-मेल: investor@rishiroop.com, दुर.:0२२-४०९५२०००, ९१-०२५३-२३५००४२, फॅक्स:९१-२२-२२८७२७९६

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

					(,	
		संपलेली तिम	ाही	संपलेले वर्ष		
तपशील	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
	38.03.2028	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	39.03.7078	३१.०३.२०२३	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२४०२.७०	२६९८.५३	१९९१.४२	९८३९.७२	९०१४.४५	
कर व अपवादात्मक बाबपूर्व तिमाही/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५६३.६८	९१०.४०	१६७.१०	२७९७.८३	१०८७.७२	
करपुर्व तिमाही/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक बाबनंतर)	५६३.६८	९१०.४०	१६७.१०	२७९७.८३	१०८७.७२	
करानंतर तिमाही/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५२२.५२	७६८.४३	१२४.०६	२४१५.८८	८१०.०७	
करानंतर संपलेल्या तिमाही/वर्षाकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न						
(करानंतर संपलेली तिमाही/वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा) व						
करानंतर एकूण सर्वंकष उत्पन्न)	५२३.०८	৬६७.३८	१२१.३३	२४१४.५०	७९५.३२	
संपलेल्या तिमाही/वर्षाकरिता निव्वळ एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	५२३.०८	७६७.३८	१२१.३३	२४१४.५०	७९५.३२	
समभाग भांडवल	९१६.३६	९१६.३६	९१६.३६	९१६.३६	९१६.३६	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)						
मूळ	4.60	۷.३९	१.३५	२६.३६	۷۵.۵	
सौमिकृत	4.60	۷.३९	१.३५	२६.३६		

टिप:

ठिकाण : मुंबई

दिनांक: २१.०५.२०२४

- १. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे मंडळाच्या लेखासमितीद्वारे २१ मे. २०२४ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि २१ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर घेण्यात आले.
- २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण केले आहे. यावर त्यांनी अपात्र अहवाल दिलेला आहे.
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.rishiroop.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या आदेशान्वये

सही / आदित्य कपूर व्यवस्थापकीय संचालव

दिनांकः २१.०५.२०२४ ठिकाणः मंबर्ड

(डीआयएन:००००३०१९)

TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED Regd. Off.: Tainwala House, Road No. 18, M.I.D.C., Marol, Andheri (E), Mumbai - 400 093

नेस्को लिमिटेड सीआयएन : L17100MH1946PLC00488

nesco

कार्यालय : नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३ संकेतस्थळ : www.nesco.in

						(रुपये लाखांत	
अ. क्र.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वित्तीय वर्ष		
		३१ मार्च २०२४ (लेखापरीक्षित) पहा मुद्दा क्रमांक २	३१ डिसेंबर २०२३ (अलेखापरीक्षित)	३१ मार्च २०२३ (लेखापरीक्षित) पहा मुद्दा क्रमांक २	३१ मार्च २०२४ (लेखापरीक्षित)	३१ मार्च २०२ (लेखापरीक्षित	
१	एकूण कार्यान्वयन उत्पन्न	२१,९८८.१५	२०,४६१.४२	१७,७५८.४१	७८,३१२.८७	६०,९११.८	
?	निव्वळ नफा/ (तोटा) कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक बार्बी आणि / किंवा विशेष बार्बीपूर्व)	१३,६०१.१०	१२,०९७.३९	१०,८९८.७८	४६,२९८.५५	३६,६९७.०	
æ	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता करपूर्व (अपवादात्मक बाबीं आणि/किंवा विशेष बाबींच्या पश्चात)	१३,६०१.१०	१२,०९७.३९	१०,८९८.७८	४६,२९८.५५	३६,६९७.८	
Х	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपश्चात, अपवादात्मक बार्बीच्या पश्चात)	१०,५१२.४८	९,३७४.५५	८,४९०.९१	३६,२७८.३६	२९,०६३.६	
ч	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (ज्यात नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपश्चात) आणि अन्य सर्वकष उत्पन्न (कर पश्चात यांचा समावेश आहे)	१०,५९२.०४	९,३७९.६२	८,४८६.९८	३६,३६८.८६	२९,०६०.५	
ξ	पेड अप इकिटी समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रति समभाग)	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.३	
b	राखीव (रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह वगळून)	-	-	-	२,२८,२४१.३१	१,९५,०४३.	
۷	प्रति समभाग अर्जन (रु. ईपीएस)						
	ए) प्रति समभाग अर्जन बेसिक (रु.*) (वार्षिकीकृत नाही)	*१४.९२	*१३.३०	*१२.०५	48.88	४१.	
	बी) प्रति समभाग अर्जनडायल्युटेड (रु.*) (वार्षिकीकृत नाही)	*१४.९२	*१३.३०	* १ २.०५	48.88	४१.	

मुबई, २० मे २०२४

या लेखापरीक्षित वित्तीय निकालांचा आढावा अंकेक्षण समितीने घेतला आहे आणि त्यांची शिफारस केली आहे आणि त्याला संचालक मंडळाने त्यांच्या २० मे २०२४ रोजी झालेल्य बैठकीत मान्यता दिली आहे.

३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि ३१ मार्च २०२३ रोजी संपलेली तिमाही यांच्यातील आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भात लेखापरीक्षित आकडे आणि प्रसिद्ध

या वर्षात होत असलेला वापर आणि भविष्यातील विकास आराखडा लक्षात घेऊन प्रदर्शन सभागृहांचे अंदाजित कालमान पुनः निश्चित केले होते आणि त्यामुळे घसाऱ्याचा दर वाहून रु. ४६९.२९ लाख आणि रु. १८८८.९४ लाख इतका ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी झाला. त्यामुळे संबंधित कालावधीसाठी कर पूर्व नफा त्यान रकमेने कमी दिसत आहे

वरील प्रमाणे देण्यात आलेला तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियंम २०१५ चा नियम ३३, यांच्या अनुसार स्टॉक एक्स्चेंज कडे सादर करण्यात आलेल्या, ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्ष यांच्या वित्तीय निकालांच्या विस्तुत माहितीचा सारांश आहे. निकालांचा सविस्तर तपशील एनएसः लिमिटेड यांचे संकेतस्थळ (www.nseindia.com), बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ (www.bseindia.com) येथे आणि कंपनीचे संकेतस्थळ (www.nesco.in) येथे

> नेस्को लिमिटेड यांच्या करित अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०१५१९५७

Tel No: 022-67166161 | Email: cs@tainwala.in; www.tainwala.in; | CIN: L24100MH1985PLC037387

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2024

(Amount in INR Lakh							
		Quarter ended	Year Ended				
Particulars	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023		
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
Total Income from Operations	55.28	491.22	996.44	2,423.33	2,260.60		
Net Profit/ (loss) for the period							
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(43.32)	36.94	(248.25)	553.96	388.86		
Net Profit/ (loss) for the period before Tax,							
(After Exceptional and/ or Extraordinary items#)	(43.32)	36.94	(248.25)	553.96	388.86		
Net Profit/(loss) for the period After Tax,							
(After Exceptional and/ or Extraordinary items#)	(44.32)	26.94	(282.29)	481.46	328.15		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/							
(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive							
Income (after tax)]	490.58	234.46	(442.47)	1,882.18			
Paid up Equity Share Capital	936.39	936.39	936.39	936.39	936.39		
Reserves (excluding Revaluation Reserve)	8,310.58	7,820.01	6,428.40	8,310.58	6,428.40		
Securities Premium Account	2,507.16	2,507.16	2,507.16	2,507.16	'		
Net worth	11,754.14	11,263.56	9,871.96	11,754.14	9,871.96		
Paid up Debt Capital/ Outstanding Debt	-	-	-	-	-		
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-		
Debt Equity Ratio	-	-	-	-	-		
Earnings Per Share (of Rs. 10/- each)							
(for continuing and discontinued operations) -							
Basic and Diluted EPS	(0.47)	0.29	(3.01)	5.14	3.50		
Capital Redemption Reserve	-	-	-	-	-		
Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-		
Debt Service Coverage Ratio	-	-	-	-	-		
Interest Service Coverage Ratio	-	-	-	-	-		

Place : Mumbai

Date: 21st May, 2024

The financial statements for the guarter & year ended March 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 21st, 2024. The statutory auditors have expressed an unqualified opinion. The financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 o the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.

Segments have been identified in line with the Indian Accounting Standard - 108 "Operating Segment" specified under Section 133 of the Companies Act, 2013 read with rules framed thereunder. . The maximum Limit on Gratuity benefits has been changed during the year, due to this the charge to Profit & Loss Account has reduce

and charge in Other Comprehensive Income has increased during the quarter resulting in a credit amount for the quarter. Figures of previous periods/years' have been regrouped / rearranged, wherever considered necessary. For and on behalf of Board of Directors

Tainwala Chemicals and Plastics (India) Limited

Ramesh Tainwala Chairman & Managing Director DIN: 00234109

मुख्य कार्यालय - एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ः ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९२८८८, ९८३३८५२११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्घागार - अँड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.